

13th Nov. 2025

To. **BSE** Limited, P J Towers. Dalal Street Mumbai- 400 001.

Security Code No. 517119

Subject: Newspaper publication of Un-audited Financial Results for the Quarter & half year ended 30th September, 2025.

Ref: Regulation 30 and 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015

With reference to above mentioned subject, we enclose herewith the copies of the newspaper publication made in the following newspapers on 13 November, 2025, announcing Un-audited Financial Results of the Company for the Quarter & half year ended 30<sup>th</sup> September, 2025.

- 1. Lokshatta, Marathi Edition
- 2. Financial Express, English Edition

The aforesaid copies are also being uploaded on the website of the Company www.pcstech.com

This is for your information and records.

Thanking you,

Yours Faithfully

For PCS Technology Limited

Digitally signed by SANDEEP **SANDEEP PATEL** 

Date: 2025.11.13 17:21:14 **PATEL** 

**Sandeep Patel** 

**Company Secretary & Compliance Officer** 

Enclosure: a.a

**FINANCIAL EXPRESS** 

	UNAUI		CI	ice: 4801 / B N: L24230GJ SULTS FOR	1976PLC008	738 • Websit	e : www.lyka	labs.com		BER, 2025	(₹ in lakl	hs except per	Share data
	Particulars			Standalo	ne					Con	solidated	по смесре рег	onare data,
Sr. No		Quarter ended 30th September, 2025		Quarter ended 30th September, 2024		Half Year ended30th September, 2024	Year ended 31st March, 2025	Quarter ended 30th September, 2025	Quarter ended 30th June, 2025	Quarter ended 30th September, 2024		Half Year ended30th September, 2024	Year ended 31st March 2025
				(Unaudited	)	0	(Audited)			(Unaudited)			(Audited)
1	Total Income from Operations	3,418.51	2,984.31	4,128.45	6,402.82	7,200.87	13,704.09	3,775.40	3,365.63	4,118.17	7,141.03	7,185.45	14,072.71
2	Net Profit / (Loss) for the Period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(479.67)	117.09	326.82	(362.58)	561.38	1,147.47	(438.49)	135.17	267.25	(303.31)	453.48	1,112.49
3	Net Profit / (Loss) for the Period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(479.67)	117.09	326.82	(362.58)	561.38	1,147.47	(438.49)	135.17	267.25	(303.31)	453.48	1,112.49
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(362.68)	81.42	247.29	(281.27)	422.24	822.72	(321.44)	99.62	191.13	(221.81)	320.07	793.32
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(362.68)	81.42	247.29	(281.27)	422.24	840.94	(321.44)	99.62	193.22	(221.81)	321.80	811.41
6	Equity Share Capital	3,569.00	3,569.00	3,569.00	3,569.00	3,569.00	3,569.00	3,569.00	3,569.00	3,569.00	3,569.00	3,309.00	3,569.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						9,925.09						6,786.02
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	(1.02)	0.22	0.50	(0.70)	1.17	2.22	(0.04)	0.25	0.50	(0.60)	0.00	2.2
	Basic:     Diluted:	(1.02) (1.02)	0.22 0.22	0.69 0.69	(0.79) (0.79)	1.17 1.17	2.28 2.28	(0.94) (0.94)	0.25 0.25		(0.68) (0.68)	0.98 0.98	2.22

2025 and approved by the Board of Directors in its meeting held on 12nd November, 2025. The Statutory Auditors of the Company have reviewed above results for quarter and half year ended 30th September, 2025. Note:- The above is an extract of the detailed format of quarter and half year ended financial results for 30th September, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the quarterly and half yearly financial results are available on the Stock Exchanges Websites www.nseindia.com; www.bseindia.com and on company's website www.lykalabs.com.

Place :- Mumbai Date: 12th November, 2025

the table below:

Lot Asset Description

Makthal Unit as a whole

Rajapur Unit as a whole

proceeding thereon.

Assets of the CD

**Notes to Auction Process:** 

each lot (s).

Hyderabad.

Date: 13.11.2025

Place: Hyderabad

Burgul Unit as a whole (sale of land of CD in

Sy No. 822 and Sy No. 823 only). However, F-line Survey is applied by neighbouring land owner is pending. The sucessful bidder is bound by the outcome of the F-Line survey and

Vehicles, F&F, Computers and Financial

due diligence and site visit

Date of E- Auction

Last date for Depositing EMD

cirpsuryaj@gmail.com (process specific).

reasons. He has right to cancel E-Auction at any time.

Last Date for Submission of Eligibility Documents.

Lot 5 will be sold only in case of sale of all the Lot No 1 to 4 only.

Bidding for all or more than one lots shall be allowed on submission of the EMD for

The terms & Conditions, E Auction Application Form & other details of online auction

are available on E Auction Platform: https://ibbi.baanknet.com or can get through E Mail:

The Liquidator have right to accept or cancel or extend or modify, etc any terms and

conditions of E-Auction at any time. He has right to reject any of the bid without giving any

This sale notice is valid subject to extension of the liquidation period by the Hon'ble NCLT,

**SALE NOTICE UNDER IBC, 2016** 

M/s. SURYAJYOTI SPINNING MILLS LTD (IN LIQUIDATION)

Liquidator's address: 7-1-285, Flat No. 103, Sri Sai Swapna sampada Apartments, Balkampet,

Sanjeev Reddy Nagar, Hyderabad, Telangana ,500038.

LIQUIDATION) having CIN L18100TG1983PLC003961 forming part of Liquidation Estate

are for sale by the Liquidator through e-auction on "AS IS WHERE IS," "AS IS WHAT IS" and

"WHATEVER THERE IS BASIS" AND "NO RECOURSE BASIS" as per details mentioned in

The following Assets and Properties of M/s.SURYAJYOTI SPINNING MILLS LTD (IN

Reserve EMD

21.97 Cr 2.197 Cr

42.93 Cr 4.293 Cr

price (In Amount timings on 17th

55.10 Cr | 5.51 Cr | 2 PM to 3 PM

24.77 Cr 2.477 Cr 3 PM to 4 PM

3.03 Cr 0.303 Cr 4 PM to 5 PM

12-12-2025

13-12-2025

17-12-2025

Madhusudhan Rao Gonugunta, Liquidator

cirpsuryaj@gmail.com (Process Specific)

For support contact Mr.Sudhir:8919507219

Cell No.8074633502 & 9177715558

AFA Valid till 31st Dec 2025

IBBI Reg No.: IBBI/IPA-001/IP-P00181/2017-18/10360

(In Rs.) December 2025

E Auction

11AM to 12

Noon

12 Noon to 1 PM

For and on behalf of the Board of Directors

Pravin

Kunal. N. Gandhi (DIN No: 01516156) (Managing Director and CEO)

### **AVEER FOODS LIMITED**

Regd. Off: Plot No. 55/A/5 6 Hadapsar Industrial Estate, Near Tata Honeywell, Hadapsar, Pune- 411013 CIN: U15549PN2019PLC183457

Email Id: cs@aveerfoods.com. Website: www.aveerfoods.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS. FOR THE QUARTER ENDED AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025

Sr. No.	Particulars	Quarter ended on 30-09-2025	Half Year ended on 30-09-2025	(Rs. In Lakhs) Corresponding quarter ended on 30-09-2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Revenue from operations	3807.56	7208.56	2632.93
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary item)	251,65	316.15	153.05
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/ or Extraordinary items)	251.65	316.15	153.05
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/ or Extraordinary items)	188.69	241.60	147.14
5	Total comprehensive income for the period [(comprising profit/loss for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	188.69	241.60	147.14
6	Equity Share Capital	402.83	402.83	402.83
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	8	IS.	2
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continued /discontinued operations)			
	1) Basic	4.69	6.00	3.66
	2) Diluted	4.56	5.84	3.66

1 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial results of M/s Aveer Foods Limited for Quarter ended and Half Year ended 30th September, 2025 filed with BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the same are available on the website of BSE Ltd at www.bseindia.com and at Company's website at www.aveerfoods.com.

2 For detailed notes refer full financial results available on website.

Place: Pune

Date: 12th November, 2025



For Aveer Foods Limited Bapu Gavhane Whole Time Director (DIN: 00386217)

## PCS TECHNOLOGY LIMITED

Registered Office: S. No.1A, F-1, Irani Market Compound, Yerwada, Pune - 411006 Corporate Office: 8th Floor, Technocity Building, Lot No X-5/3, Mahape, MIDC,

Navi Mumbai - 400 710 · CIN: L74200MH1981PLC024279 **EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER &** 

HALF YEAR ENDED 30TH SEP 2025. (Rs. in lakhs)

S	Particulars		C	onsolidated		
N		C	Quarter ende	Half Year Ended	Financial Year Ended	
		30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	31.03.2025
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (including other income)	105.77	104.25	107.96	210.02	412.98
2	Net Profit / (Loss) for the period before tax	55.41	53.77	46.56	109.18	188.03
3	Net Profit / (Loss) for the period after tax	39.08	44.43	30.30	83.51	134.71
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	38.41	43.78	30.71	82.19	132.64
5	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA	NA	NA
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs. 10/-each) (not annualised * ) (before extraordinary items)	0.19 *	0.21 *	0.14 *	0.40 *	0.64

The Financial details on Standalone basis are as under

5	Particulars	Standalone								
	Quarter ended		Half Year Ended	Financial Year Ended						
		30.09.2025	025 30.06.2025 30.09.2024 30.		09.2025 30.06.2025 30.09.2	30.09.2025	31.03.2025			
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited				
7	Total Income from Operations (including other income)	104.32	102.81	106.51	207.13	407.18				
9	Profit before tax	54.08	52.45	45.22	106.53	182.93				
i	Profit after tax	38.08	43.45	29.46	81.53	131.04				

- 1 The above is an extract of the detailed financial results filed with the Stock Exchange for the Quarter and half year ended Sep. 2025 under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Results alongwith with the Limited Review Report are available on the website of the Stock Exchange (i.e. www.bseindia.com) and are also posted on Company's website (i.e. https://www.pcstech.com/guarterly-financialresults.htm) and can also be accessed by scanning the QR code printed below.
- 2 The above unaudited financial results upon recommendation of Audit Committee, were approved by the Board of Directors. in their meeting held on 11th November 2025.
- 3 The Statutory Auditors of the Company have carried out the Limited Review.
- 4 Figures of the previous periods have been regrouped/ rearranged wherever necessary to make them comparable with current period's classification.

Place: Mumbai Date: 11.11.2025



For PCS Technology Limited A. K. Patni (Vice Chairman) DIN:00014194

JAASN CONSULTANTS LLP (LLPIN: AAR-6034) Form No. URC-2

Advertisement giving notice about registration under Part 1 of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014]

1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application has been made to the Registrar at Pune that M/s JAASN CONSULTANTS LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a Private company limited by shares. 2. The principal object of the LLP is Information Technology (IT) Consulting &

3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at 26A Sahawas Soc PL 18 Karvenagar, Pune, Maharashtra, India, 411052. 4. Notice is hereby given that any person objecting to this application may

communicate their objection in writing to the Registrar at CRC, IICA, Plot No. 6,7 & 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code - 122050, within twenty-one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Dated this 11<sup>th</sup> day of November 2025 For and on behalf of

JAASN CONSULTANTS LLP Sayali Nikhil Joshi Designated Partner

Name(s) of Applicants 1. Nikhil Pradeep Joshi 2. Sayali Nikhil Joshi

## KRISHANVEER FORGE LIMITED

CIN: L28910PN1990PLC056985 REGD OFFICE: OFFICE NO. 511 TO 513, GLOBAL SQUARE, S. NO. 247, 14B, YERAWADA, PUNE-411 006

Email ID: invest@kvforge.com Phone No. 8956616160 Website: www.kvforge.com EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

**Particulars** (INR in Lakhs except Earnings Per Share) No. Half Year ended Year ended Quarter ended 31.03.2025 30.09.2025 30.06.2025 30.09.2024 30.09.2025 30.09.2024 Unaudited Unaudited **Unaudited Audited** Unaudited Unaudited 4,481.786 Revenue from Operations 2,098.174 2,364.312 2,005.219 4,462.487 8,279.653 260.110 157.693 552.767 382.974 758.480 292.656 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary litems) 552.767 382.974 Net Profit / (Loss) for the period before tax 292.656 260.110 157.693 758.480 (after Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Profit / (Loss) for the period after 179.252 207.086 122.611 386.339 297.589 563.709 Exceptional tax (after Extraordinary items) Total comprehensive income for the period 205.145 120.278 382.458 292.922 555.946 (Comprising profit for the period (after tax) 177.312 and other comprehensive income (after tax)} 1,093.940 1,093.940 1,093.940 1,093.940 1,093.940 1093.94 Equity share capital 3,147.750 Reserves (excluding Revaluation Reserve) 7 as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings per share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations) Basic: 3.532 2.720 5.153 1.639 1.893 1.121

1 The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and Half Year ended on September 30, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular dated July 05, 2016. The Financial Results in full format is available on the Stock Exchange website https://www.bseindia.com/xmldata/corpfiling/AttachLive/883c8060-ec19-4771-a286-22eb808ff38d.pdf and on the Company's website (https://kvforge.com/media/Unudited-Financial-Results-for-the-Quarter-ended-September-30-2025.pdf) and also can be accessed by scanning the QR codes below.

1.893

2 The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on November 12, 2025



1.639

1.121

3.532

For Krishanveer Forge Limited

2.720

Place: Pune November 12, 2025

Diluted:

Notes:-

**QR Code for BSE website** 



**QR Code for Company's Website** 

**Nitin Rajore Whole Time Director** DIN: 01802633

5.153



# Universal Sompo General Insurance Co. Ltd.

IRDAI Registration No.134 and Date of Registration with the IRDAI November 16, 2007 | CIN No. U66010MH2007PLC166770 Registered & Corporate Office: 8th Floor and 9th Floor (South Side), Commerz, International Business park, Oberoi Garden City, Off Western Express Highway, Goregaon East, Mumbai- 400063 • Website : www.universalsompo.com.

Unaudited Financial Results for the Quarter ended September 30, 2025

[Regulation 52(8), read with regulation 52(4) of the Listing Regulations]

(₹in Crores)

Year Ended 730, 2024 March 31, 2025 dited Audited 77 5,093 09 251
77 5,093 09 251 09 251
09 251 09 251
09 251
(E165 (E264))
10
83 190
NA NA
68 368
24 1,095
68 168
60 1,631
50 150
NA NA
10 0.09
1600000
25 5.16
25 5.16
NA NA
- 2
73 25.77
73 25.77

This format is modified to reflect the terminology used in the Insurance Act IRDAI Regulations,

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52(8), read with Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange and the Company's website https://www.universalsompo.com'.

Premium income is gross of reinsurance and net of GST.

Line Item No. 5 would be disclosed when Ind AS become applicable to Insurance companies. Net Profit/(Loss) before tax for the period is Profit/(Loss) before tax as appearing in Profit and Loss Account (Shareholders' account).

Reserves are excluding Revaluation reserve and fair value change account. The Company has issued and allotted 15,000 Unsecured, rated, listed, redeemable, fully paid up, non-cumulative, subordinated, Non-Convertible Debentures (NCDs) in the nature of 'Subordinated Debt' in accordance with IRDAI (Registration, Capital Structure, Transfer of Shares and Amalgamation of Insurers) Regulations, 2024, the Companies Act, 2013 and the SEBI (Issue and Listing of Non-Convertible Securities)

The Company has issued and allotted 11,500 Unsecured, rated, listed, redeemable, fully paid up, non-cumulative, subordinated, Non-Convertible Debentures (NCDs) in the nature of 'Subordinated Debt' in accordance with IRDAI (Registration, Capital Structure, Transfer of Shares and Amalgamation of Insurers) Regulations, 2024, the Companies Act, 2013 and the SEBI (Issue and Listing of Non-Convertible Securities) Regulations, 2021, as amended, of face value of ₹1 lakh (each at par) aggregating to ₹115 Crores through private placement on July 24, 2025. Debt-equity ratio is calculated as Total borrowings divided by Net worth.

Regulations, 2021, as amended, of face value of ₹1 lakh (each at par) aggregating to ₹150 Crores through private placement on July 25, 2024.

Debt service coverage ratio is calculated as Profit before interest and tax divided by interest expense together with principal repayments of long term debt during the period.

Interest service coverage ratio is calculated as Profit before interest and tax divided by interest expense.

For and on behalf of the Board of Directors

Sharad Mathur Managing Director & CEO DIN No. 08754740

Date: November 11, 2025 epaper.financialexpress.com

Place: Mumbai

Pune

### लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कार्तिकी एकादशी आणि संतश्रेष्ठ श्री जानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी यात्रेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) जादा बस उपलब्ध करून दिल्या आहेत. १३ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत मार्गावरील १३३ आणि जादा २२९ अशा एकूण ३६२ बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

१५ ते १७ नोव्हेंबर या तीन

लोकसत्ता वार्ताहर

बिबट्याच्या हल्ल्यात

दुचाकीस्वार जखमी

**नारायणगाव :** जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण

महामार्गावर असलेल्या अहीनवेवाडी फाटा येथील

माऊली कृषी केंद्राजवळ आज ( दि. १२ ) सायंकाळी ६

वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून खताची गोणी घेऊन

जाणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक झडप

नीलेश सीताराम डोके (रा. आंबेगव्हाण, ता. जुन्नर)

हे दुचाकीवरून घरी जात असताना रस्त्याच्या कडेला दबा

धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या मोटरसायकलला

जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले

असून त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली

आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने डोके यांना तात्काळ

आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी

दाखल करण्यात आले. दरम्यान, ही संपूर्ण घटना

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, धडक दिल्यानंतर

दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांची

'पीएमपी'तून हकालपट्टी

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी)

प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाईन ॲप, तिकीट

काढण्यासाठी क्यूआर कोड, ट्रॅकिंग सिस्टीम, कार्यालयीन

कामकाजाचे संकेतस्थळ यांच्यासाठी असलेल्या

सॉफ्टवअरमधील माहितीचा पासवर्डआधारे गैरवापर

झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे करार

पद्धतीनुसार पीएमपीने मानधन तत्त्वावर नेमलेल्या दोन

खासगी विपणन प्रतिनिधींनी हा प्रकार केला आहे

पीएमपीच्या प्रशासकीय पातळीवरील गोपनीय माहिती

आणि प्रवाशांच्या खासगी माहितीचा गैरवापर होण्याची

शक्यता लक्षात घेऊन पीएमपी प्रशासनाने दोन्ही व्यक्तींवर

स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यांच्यावर

गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली. दोन व्यक्तींची करारी पद्धतीने नेमणुक

रद्द करून त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा

निर्णय घेण्यात आल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि

या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पीएमपीने सावध

व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी दिली.

संबंधित माहितीचा भविष्यात गैरवापर होऊ नये.

कुठलाही परिणाम होणार नाही.

'रेल्वे स्थानकांवरील

सुविधांमध्ये

सुधारणांची गरज

पुणे: 'मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील

स्थानकांच्या परिभ्रमण क्षेत्राचा विकास.

दर्शनी भागातील सधारणा. प्रवासी

सविधांच्या व्यवस्थापनामध्ये आणखी

संधारणा होण्याच्या दृष्टीने तरतदी

करण्याची आवश्यकता आहे. वाढत्या

प्रवासी संख्येच्या दृष्टीने विस्तार आणि मालवाहतुकीला प्राधान्य देताना त्यामध्ये येणारे अडथळेही दूर करावेत,' अशा सूचना रेल्वे बोर्डाचे सदस्य (वाहतुक व्यवस्थापन आणि व्यावसायिक विकास) हितेंद्र मल्होत्रा यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

पुणे विभागांतील रेल्वे स्थानकांची पुनर्बांधणी, 'यार्ड रिमॉडेलिंग' आणि वाहतुक कार्यक्षमता, प्रवाशांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा आदींबाबत मल्होत्रा यांनी पण्यात आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पुणे रेल्वे स्थानक,

हडपसर, लोणी, उरुळी स्थानकांवर

जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली. मध्य

रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य

व्यवस्थापक अरविंद मालखेडे, प्रधान

ऑपरेशन्स

पीसीओएम)श्यामसुंदर गुप्ता, पुणे

विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश

कुमार वर्मा तसेच सर्व शाखा

अधिकारी उपस्थित होते. 'रेल्वे

प्रवासासाठी प्रवाशांची मागणी वाढत

असन, त्या दृष्टीने स्थानकांची क्षमता

वाढविणे अपेक्षित आहे. पण्यात

हडपसर, खडकी, लोणी आणि पणे

स्थानकांचा पनर्बांधणी आणि

विस्तारीकरण सुरू आहे. त्यानुसार

परिभ्रमण क्षेत्र विकास, दर्शनी भाग

सधारणा, प्रवासी प्रवाह व्यवस्थापन

आणि वाढीव प्रतीक्षालय सुविधांची

अंमलबजावणी लवकर करावी,

असे त्यांनी सांगितले.

पीएमपीएमएल

पावले उचलण्यास सुरुवात के ली आहे. तसेच,

सुरक्षिततेसाठी दोन व्यक्तींवर स्वारगेट पोलीस ठाण्यात

पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक.

तकार देण्यात आली आहे. पीएमपीच्या प्रवासी सेवेवर

लोकसत्ता प्रतिनिधी

बिबट्या तिथून पसार झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

आळंदी यात्रेसाठी जादा बस

गरजेनुसार चालवली जाईल, तर प्रवासी तिकीट आकारण्यात येणार इतर दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत आहे. तसेच, एका दिवसाचा, भाविकांच्या साप्ताहिक, मासिक, ज्येष्ठ नागरिक सोयीसाठी आळंदी गावातील आणि इतर पासधारकांनाही त्यांचे सध्याचे बसस्थानक काटेवस्ती येथे पास रात्री १०नंतर वापरता येणार स्थलांतरित करण्यात आले असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात यात्राकाळात भाविकांची गर्दी आले. मात्र, या विशेष सेवेंतर्गत

लक्षात घेऊन पीएमपीने शहरातील

इंडसइंड बॅक <u>लिमिटेड</u>

नोंदणीकृत कार्यालय : 2401, जनरल थिम्मय्या रोड़ (कॅन्टोन्मेंट), पुणे - 411 001

ग्राहक वित्त विभाग : नवीन क्र. 34, जी.एन. चेट्टी रोड, टी. नगर, चेन्नई - 60<u>0 017.</u>

<u>राज्य कार्यालय पत्ता : इंडसइंड बँक, मल्टी प्लॅनेट बिल्डिंग, दुसरा मजला, 711/सी शंकरशेट</u>

रोड. कमार पॅसिफिक मॉलच्या समोर. पणे - 411042

मागणी सूचनेचे प्रकाशन

इंटरेस्ट ॲक्ट, 2002 च्या कलम 13(2) अंतर्गत जारी केलेली सुचना.

ग्राद्वारे सचना देण्यात येत आहे की. खालील कर्जदार / जामीनदार यांनी बँकेकडन मिळवलेल्या खालील नमद केलेल्

कर्ज सुविधांची परतफेड करण्यात कसूर केली आहे आणि बँकेने त्या सुविधांना अनुत्पादक मालमत्ता म्हणून वर्गीकृत

केले आहे. ज्याअर्थी, सरफेसी कायदाँ, 2002 च्या कलम 13(2) अंतर्गत त्यांना त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यांव

नेंद्रणीकृत पोस्टाद्वारे जारी केलेल्या नोटिसा सेवा न होता परत आल्या आहेत आणि म्हणूनच् याबद्दल त्यांना या जाही

सूचनेद्वारे कळविषण्यात येत आहे. सूचनेची बदली सेवा देण्यासाठी पावले उचलली जात आहेत. वरील कर्जदार, सह-कर्जदार आणि / किंवा त्यांचे जामीनदार (तेथे लागू असल्यास) यांना सहत्र देण्यात येत आहे कि, त्यांनी या सूचनेच

प्रकाशन झाल्यापासन 60 दिवसांच्या आत थकबाकोची रक्कम भरावी. जर असे झाले नाही तर सिक्यरिटायझेशन अँड

केन्स्ट्रक्शन ऑफ फायनॉन्शिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 मधील

अमलबजावणीच्या तसुदीनुसार पुढील पावले उचलली जातील. कायद्याच्या कलम 13 च्या उप कलम (13) मधील तसुदीकडे कर्जदारांचे लक्ष वेथले जात आहे की कर्जदारांना बँकेच्या पूर्व लेखी संमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा

थकबाकी रकम : रु. 19.13.639.07/- दि. 26-05- आणि देरेस कार्पेट मोजमाप समारे 8.407 चौ

कर्जदार : **श्री. शुभम बाळकृष्ण जगताप,** बाळकृष्ण यांचा "किंगस्टोन सेरेन" नावाच्या आणि शैलीच्या

मुलगा, 611, काशीवाडी, भवानी पेठ, जयप्रकाश बलवाडी प्रकल्पातील इमारत क्र. सी2 मध्ये सहाव्य

जवळ, काशीवाडी पोलीस चौकी जवळ, पुणे, महाराष्ट्र मजल्यावर स्थित तसेच किंग्स्टन सेरेन फेज 411042. मो. क्र. : 8446664980, 7030919233 को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. वेर्थ

**तसेच येथे : श्री. शुभम बाळकृष्ण जगताप,** फ्लॅट क्र. स्थित, स. क्र. 94 हिस्सा क्र. l एकुण मोजमाप

602, सहावा मजला, बिल्डिंग क्र. सी-2, किंग्स्टन सेरेन सुमारे 04 हे. 14 आर पैकी जे मोजमाप क्षेत्रफळ

फेज-। सीएचएसएल, स. क्र. 94/1, औताडे हांडेवाडी, सुमारे 01 हे. 60 आर यावर बांधलेले, गाव पुणे, पुणे, पिनकोड - 4111028. औताडे हांडेवाडी, ता. हवेली, जिल्हा पुणे आणि

थकबाकी रक्कम : रु. 11,26,704.46/- दि. 18-03-2025 रोजी बांधकाम मोजमाप क्षेत्रफळ 48.5

कर्जदार : श्री. अमित नगरकर, मिलिंद यांचा मुलगा, क्र. 1691, सी/ओ. गोकुळ शिरगाव ता. करवीर जिल्ह

गुजागम माने, प्लॉट क्र. 15, डफळे कॉलनी उचगाव, भाजी मंडईजवळ, कोल्हापुर येथे स्थित आणि विक्री

शिरागव, ता. करवीर, जि. कोल्हापुर, कोल्हापुर- 416234. **सह-कजेदारा** प्लॉट क्र. बी -26, पश्चिम : स्रता : **श्री. मिलिंद नगरकर,** एफ/ओ अमित नगरकर, एच. क्र. - 1691, उत्तर : मालमत्ता संबंधित प्लॉट क्र. बी

डी 18. वसंधरा सी.एस.. भारती विद्यापीठ परिसर. बिकानेर मिठाई को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी

बाठ, अनुषेत्र ता.स्या, नाता प्रवास कार्यक्ष कार्यक्र अविभाव से स्वाप्त अविभाव से स्वाप्त अविभाव से सामान्य कार्यक्र आविमाव रोड, कात्रज्ञ, पुणे - 411046, मो. : हिमिटेडे" स्वणून ओळखट्या जाणारया 9923440757. तसेच येथे : श्री. बाळसाहेब दत्तू टाकळे, दत्तू योजनेत, स. क्र. 43 हिस्सा क्र. 1/1/1/2

अबॅलोन लोन, दत्ता नगर, आंबेगाव रोड, आंबेगाव बु., तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे स्थित आणि अवस्तात (सा, प्रता नागा, जावना गाव, जावना वर्ष, जावना वर्ष, जावना वर्ष, नार्थ्य दुन प्रव रिक्त आआणि जिल्हा - पूर्ण 411 046. मो : 9923440757. सह-कर्जदार : वैशाली बाळसाहेब टाकळे, बाळसाहेब दत्तु पॅसेज, दक्षिणेकडे : पार्किंग, पूर्वेकडे

सिह-काजदार: विशाला बाळासाहब टाक्कळ, बाळासाहब दार्चू प्रसंज, दावगण्डः : पाकग, पूर्वण्डः : टाकळे यांची पत्नी, क्र. डी.१, सूर्यच सी.एस. भारती विद्याणीट डब्ट, पश्चिमके डे : पाकिंग सीवत सदर परिसर, बिकानेर मिठाई जवळ, आंबेगाव ग्रेड, कात्रज, पुणे - जागेवर बांघलेली इमारत सोवत तेथील

थकबाको रक्कम : रु. 24,71,024.3/- दि. 08-06-2025 रोजी नसार सी. एस. क्र. 10319/11 मिरज

तसेच येथे : श्री. एम. सदाशिव मारुती गंगधर, मारुती गंगधर यांचा मालमत्ता, पश्चिम : रस्ता आणि सी मुलगा, सी. एस. क्र. 10319 अस्वले कॉलनी, जीएचएम कॉलेज एस. क्र. 10319/14 ची

सह-कर्जदार : सौ. बी सुजाता सदाशिव गंगाधर, सदाशिव 10319/10 ची मालमत्ता, दक्षिण

यांची पत्नी, साई मंदिराजवळ, अस्वले कॉलनी, विद्यानगर मिरज, सांगली सी. ए.स. क्र. 10319/12 जिल्हा - 416410. जामीनदार : श्री. ओम प्रकाश, सी/ओ झुथा गम, मालमत्ता.

मुलगा, फ्लॅट क्र. बी-202. दुसरा मजला, विंग बी, यावर बांधलेले, आंबेगाव बुद्रुक, तालुक

काशीवाडी पोलीस चौकी जवळ, पुणे, महाराष्ट्र - 411042. क्र. 603, दक्षिण - फ्लॅंट क्र. 601

. 602 मोजमाप सुमारे 44.128 चौ. मी.

मी. म्हणजे 90.5 चौ. फू. विक्रीयोग्य बिल्ट अप

चौ. मी. आर. एस. क्र. 190/1 मौजे

ः चतुःसीमा ः पूर्व ः मालमत्ता संबंधित

-3, दक्षिण : मालमत्ता संबंधित प्लॉट

पढील जमीन आणि इमारतीचे सर्व खंड

。 आणि तुकडे, फ्लॅट क्र. बी -202 मोजमाप

848 चौरस फुट सोबत संलग्न टेरेस

मजल्यावर सोबत पार्किंग क्र. 26

फर्निचर फिक्स्चर आणि उपकरणे

पढील मालमत्तेचे सर्व खंड आणि

तुकडे, मालमत्ता मोजमाप 182.54 चौ मी सोबत त्यावरील बांधकाम

ता. मिरज सांगली जिल्हा मध्ये

सी. एस. क्र. 10319/8

स्वा./- प्राधिकृत अधिकारी इंडसइंड बँक लिमिटेड करित

तर कोणत्याही प्रकारे सरक्षित मालमत्ता हस्तांतरित करण्याचा अधिकार नाही.

अ. कर्ज खाते क्रमांक, कर्ज रक्कम, कर्जदार / सह-कर्जदा

कर्जाची स्क्रम : रु. 18.00.000/-

मागणी सचना दिनांक : 02-06-2025

2025 रोजी नुसार सोबत त्यावरील पुढील व्याज.

मो. क्र. : 8788145860, 8446664980.

कोल्हापूर, महाराष्ट्र- 416005. मो. : 9922549550. तसेच येथे : श्री.अमित नगरकर, आर एस क्र. 190/1 प्लॉट क्र. बी4, मौजे गोकुळ

सी/ओ. राजाराम माने, प्लॉट क्र. 15, डफळे कॉलनी उचगाव, भाजी

कर्जदार : श्री. बाळासाहेब दत्तु टाकळे, दत्तु यांचा मुलगा, रा. क्र

कर्ज करार क्रमांक : MKK05032M - MKK05033M

कर्जाची स्क्रम : रु. 19.72.691/- आणि रु. 5.62.032/-

कर्जदार : श्री. एम. सदाशिव मारुती गंगधर, मारुती गंगधर यांचा मुलगा, स्थित

साई मंदिराजवळ, अस्वले कॉलनी, विद्यानगर मिरज, सांगली जिल्हा

534 डॉ. नंदनपुरी वाली गली, वॉर्ड क्र. 12, कालनवली सिरसा

जवळ, साई मंदिर रोड, मिरज, ता. मिरज सांगली जिल्हा.

125201.

दिनांक : 13-11-2025 ठिकाण : पुणे

मागणी सूचना दिनांक : 27-03-2025

मंडईजवळ, कोल्हापुर, महाराष्ट्र- 416005

कर्ज करार क्रमांक : MPP05074M

मागणी सचना दिनांक : 09-06-2025

रोजी नसार सोबत त्यावरील पढील व्याज.

/ जामीनदार यांचे नाव / मागणी सुचना दिनांक

हे मार्ग बंद राहणार

यात्रेसाठी जादा बस उपलब्ध करण्यासाठी शहरातील काही नियमित बस मार्गांवरून बस कमी करून या विशेष सेवेसाठी देण्यात आल्या आहेत. परिणामी, आळंदी बसस्थानकावरून संचालित होणारे मार्ग क्रमांक २६४ (भोसरी ते पाबळ), २५७ (आळंदी ते मरकळ) आणि ३६४ (आळंदी ते चाकण आंबेठाण चौक) हे तीन मार्ग यात्राकाळात बंद राहतील.

विविध भागांतून आळंदीला स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, जाणाऱ्या बस वाढवल्या आहेत. महापालिका भवन, निगडी, पिंपरी,

पीएमपीने आळंदी यात्रेतील गर्दीमुळे या मार्गावर जादा पीएमपी चालविण्याचा निर्णय घेतला आहें. रात्री उशिरापर्यंत ही सेवा सुरू असल्याने मनुष्यबळ, इतर मार्गावरील मिळकतीचे नियोजन आणि त्यानुसार नियोजन या दृष्टीने रात्री दहानंतर १० रुपये जादा शुल्क आकारण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. जादा बससाठी नेहमीच जादा शुल्क आकारले जाते.

- पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

चिंचवड, देहूगाव, भोसरी आणि रहाटणी या १० स्थानकांवरून जादा बससेवा उपलब्ध असेल. या सर्व ठिकाणांह्न १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान रात्री सेवा उपलब्ध

असेल. १३, १४ आणि १८ नोव्हेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत बस धावतील.

यात्रा काळात गर्दीमुळे अनेक मार्गांवर बदल करण्यात आले मुख्य स्थानकांच्या संचलनाचे मुख्य स्थानकांमध्येही स्थलांतर करण्यात आले आहे. त्यानुसार स्थानिक आणि प्रवाशांनी या बदलांना सहकार्य करावे, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडन करण्यात

आहेत. काही बस मार्गिकांच्या

### जाहीर नोटीस

नोकांना कलविण्यात येते की खालील परिशिष्ट वर्णन केलेली मिळकत श्री. सतीश नागनाथ हंडा० श्री. सचिन बापुराव भांडवलकर, श्री. दिपक हरीभाः देशमख यांचे खरेदी मालकीची असन त्यांनी सदरच मेळकत आमचे अशिलांना विक्री करण्याचे ठरव् सदर मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहीँ असल्याची खात्री व भरवसा आमचे अशिलांना देवन आमचे अशिलांकडन विसारापोटी रक्कम स्वीकार वसार पावती करून दिलेली आहे.

कतीवर कोणाचाही कसलाही हक्क, हितसंबंध हाण, दान, बक्षीस, करार, साठेखत, कुलमुखत्य रपत्र, विसार पावती, ताबा, खरेदी, लीज, लीन, पोटर्ग केंवा इतर कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिका हेतसंबंध, तसेच सदर मिळकती संदर्भात दिवाणी दा वगैरे असल्यास संबंधितांनी सदरील नोटीस प्रसिद्ध झालेपासून १० (दहा) दिवसांचे आत मूळ कागदप ग्रांनिशी माझे खालील पत्त्यावर येवून खात्री करू द्यावी व लेखी हरकत घ्यावी. अन्यथा सदर मिळकत नेर्वेध, निजोखमी आहे, असे समजन तसेच अरं कोणाचेही हक्क वा अधिकार असल्यास ते त्यांर्न जाणीवपर्वक सोडन दिलेले आहेत. असे समजन र्म पुढील खरेदीचा व्यवहार पुर्ण करेल व त्यानंत

परिशिष्ट- तकडी पणे, पोट तकडी तालक दौंड, मे. दुय्यम निबंधक सो. दौंड /केडगांव यांचे अधिकार क्षेत्रातील. जिल्हा व जिल्हा परिषद पणे व तालुका पंचायत समिती दौंड यांचे हद्दीतील गांव मौजे पडवी, ता. दौंड, जि.पुणे येथील शेतजमीन गट नं. ३९ क्षेत्र ०८हे. - ५५ आर + पो.ख. ०८हे. - ५५ आ एकण १७हे. - १० आर. आकार ०१रू. - ३७ पैसे यापैकी विदयमान मालक यांच्या मालकीची ०४हे. २८ ०० आर चौ मी + पो ख ०४हे - २८ ०० आ चौ.मी. एकूण ०८हे. - ५६.०० आर चौ.मी. शेतजमीन मिळकत, यास पूर्व बाजूच्या पडवीं-कुसेगांव शिव रस्त्याने व पश्चिम बाजच्या जानाई- शिरसाई पाईप लाईन रस्त्याने रस्ता वापर वहीवाट करण्याच्य हक्कासह यांसी चतुःसिमा-पूर्व-पडवी- कुसेगांव शिव ग्रस्ता व फॉरेस्ट ट्रियण- ग्रंट चं ६० व ८/७ प्रशिनाम गट नं.४० व ४६ व जानाई- शिरसाई पाईप लाईन व स्ता, उत्तर-गट नं.३९ पैकी उज्वला व दिपक गहिणीनाथ साम्बरे यांनी फिलकत रोणेपपाणे जाहि नोटीस दिली असे

ॲड. एन. एन. भोसले

### सिंटरकॉम इंडिया लिमिटेड

CIN: L29299PN2007PLC129627

**नोंदणीकृत कार्यालय:** गट क्र. १२७, मंगरुळ, ता. मावळ (तळेगाव दाभाडे), पुणे – ४१०५०७ वेबसाइट: www.sintercom.co.in ईमेल: investor@sintercom.co.in

	२० सष्टवर रचर्च राजा संवतात्वा तानाता	जााण जवपपात	ाठा राखापर	igivi vi vicici/c	Herry Chique of	Hady Islandila	199(9197		
	(आकडे ₹ मध्ये, प्रति शेअर आकडेवारी संपलेले त्रैमासिक संपलेले अर्ध वर्ष संपलेर								
		सं	संपलेले त्रैमासिक संपलेले अर्ध वर्ष						
Sr. No.		३० सप्टेंबर, २०२५ अलेखापरीक्षित	३० जून २०२५ अलेखापरीक्षित	३० सप्टेंबर, २०२४ अलेखापरीक्षित	३० सप्टेंबर, २०२५ अलेखापरीक्षित	३० सप्टेंबर, २०२४ अलेखापरीक्षित	३१ मार्च २०२५ लेखापरीक्षित		
1.	प्रवर्तनातील एकूण उत्पन्न	२,३४,८९५	२३८,९०३	२०९,१११	४,७३,७९८	४१७,८८४	९००,१३८		
2.	कालावधी पर्यंतचा निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबी पूर्वीचा)	५,१२९	५,९६१	२,८३३	99,080	4,480	94,६८८		
3.	करपूर्व कालावधी पर्यंतचा निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबी नंतरचा)	५,१२९	५,९६१	२,८३३	99,080	4,480	94,६८८		
4.	करपश्चात कालावधी पर्यंतचा निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबी नंतरचा)	२,७२४	२,६३४	9,२२३	५३५१	२,०१७	६,६६६		
5.	सर्वसमावेशक उत्पन्न	२,८९६	२,७१४	9,289	५६७१	२,१७५	६,७२४		
6.	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्या प्रमाणे राखीव निधि (पुनर्मुल्यांकन राखीव निधि वगळून)	-	-	-	-	-	६६०,१२७		
7.	अदा केलेली इक्विटी शेअर भांडवली (प्रत्येक शेअर किंमत ₹ 10)	२७५,२७८	२७५,२७८	२७५,२७८	२७५,२७८	२७५,२७८	२७५,२७८		
8.	प्रति शेअर उत्पन्न (रु.) (वार्षिकीकरण न केलेले)								
	(अ) मूळ	0.90	0.90	0.08	0.98	0.00	0.28		
	(ब) विरल	0.90	0.90	0.08	0.98	0.00	0.28		

१.वरील आर्थिक निकालांची तपासणी लेखा समितीने केली असुन, १२ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली आहे. २.वरील माहिती ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यांच्या आर्थिक निकालांचा सारांश आहे. जो सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स, २०१५ च्या नियमानसार ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजला सादर करण्यात आलेला आहे. या निकालाचे संपर्ण स्वरूप NSE च्या वेबसाइ. vww.nseindia.com तसेच कंपनीच्या वेबसाइट www.sintercom.co.in वर उपलब्ध आहे संचालक मंडळाच्या वतीने

ठिकाण: पुणे दिनांक: १२ नोव्हेंबर, २०२५



सिंटरकॉम इंडिया लिमिटेड

पंकज भटतडेकर व्यवस्थापकीय संचालक मुख्य वित्तीय अधिकारी

पुणे येथील व दौंड तालुक्यातील व पुणे जिल्ह्याती तरी खालील परिशिष्ट्रात वर्णन केलेल्या मिल

. कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही, याची नोंद

रा. वाणेवाडी, ता. बारामती, जि. पुणे मोबा. ९९२११८००४३

Place : Pune

Date: November 12, 2025

### BF INVESTMENT LIMITED

Read, Off.: Mundhwa, Pune Cantonment, Pune- 411036 CIN: L65993PN2009PLC134021

Extract of Statement of Un-Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2025. (₹ in millions)

				Stand	lalone			Conso	lidated	
	Sr.	Particulars	Quarte	Ended	Half Year Ended	Year Ended	Quarte	Ended	Half Year Ended	Year Ended
Ш	No.		30-09-2025	30-09-2024	30-09-2025	31-03-2025	30-09-2025	30-09-2024	30-09-2025	31-03-2025
Ш			Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
П	1	Total Income	637.43	745.07	746.70	1,367.32	193.54	192.80	302.81	627.45
	2	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional and / or Extraordinary items)	609.60	732.08	704.20	1,290.94	165.71	179.81	260.31	551.07
	3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or Extraordinary items)	609.60	732.08	704.20	1,290.94	531.39	553.23	1,042.10	3,023.13
	4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or Extraordinary items)	456.55	493.47	528.94	924.79	399.53	360.15	783.91	2,222.91
	5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)								
П		and other Comprehensive Income (after tax)]	(1,175.63)	(1,933.04)	802.21	1,707.95	(2,865.77)	8,081.67	1,827.26	6,986.03
П	6	Equity Share Capital	188.34	188.34	188.34	188.34	188.34	188.34	188.34	188.34
	7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous Year)				29,396.36				68,810.56
	8	Earning Per Share (of Rs. 5/- each - not annualised) Basic & Diluted	12.12	13.10	14.04	24.55	10.61	9.56	20.81	59.01

1. The above is an extract of the detailed format of unaudited standalone and consolidated financial results for the Quarter and Half Year Ended September 30, 2025  $filed \ with the \ Stock \ Exchanges \ under \ Regulation \ 33 \ of \ the \ SEBI \ (Listing \ Obligations \ and \ Disclosure \ Requirements) \ Regulations, \ 2015.$ 

Particulars

2. The full format of financial results are available on www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website https://www.bfilpune.com/financialresults.html For BF Investment Limited

B. S. Mitkari

Director (DIN: 03632549) Duly authorised by the Board of Directors on their behalf



## **DIVGI TORQTRANSFER SYSTEMS LIMITED**

(formerly known as DIVGI TORQTRANSFER SYSTEMS PRIVATE LIMITED) CIN: L32201MH1964PLC013085
REGD OFFICE: P NO 75, GENERAL BLOCK, MIDC, BHOSARI, PUNE - 411026

Email ID: companysecretary@divgi-tts.com, Phone No. 020 63110114, Website: www.divgi-tts.com

## EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

Sr. No.	Particulars	Quarter ended (30.09.2025)	Quarter ended (30.06.2025)	Quarter ended (30.09.2024)	Half Year ended (30.09.2025)	Half Year ended (30.09.2024)	Year ended (31.03.2025)
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	883.35	767.70	592.09	1,651.05	1,185.85	2,401.28
2	Net Profit / (Loss) for the period before Tax (before exceptional and/or extraordinary items)	147.44	120.79	105.29	268.23	185.98	330.04
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	147.44	120.79	105.29	268.23	185.98	330.04
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	107.49	89.29	78.43	196.78	138.04	243.92
5	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	103.40	89.26	77.37	192.66	136.89	243.81
6	Paid-up Equity Share Capital	152.91	152.91	152.91	152.91	152.91	152.91
7	Other Equity (excluding Revaluation Reserve)						5,814.81
8	Earnings Per Share (Face value of ₹ 5/- per share) (Not annualised for the quarters)						
	1. Basic	3.51	2.92	2.56	6.43	4.51	7.98
	2. Diluted	3.51	2.92	2.56	6.43	4.51	7.98

The above is an extract of the detailed format of the unaudited financial results for the quarter and half-year ended filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format is available on the stock exchanges' websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.divgi-tts.com)

The above results were reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on November 12, 2025. The same has been reviewed by Statutory Auditors.

Date: November 12, 2025



For Divgi TorqTransfer Systems Limited (formerly known as Divgi TorqTransfer Systems Private Limited) Jitendra Bhaskar Divgi Managing Director

Place: Mumbai Date: 11.11.2025

DIN: 00471531

Adfactors 617/25 

## PCS TECHNOLOGY LIMITED

Registered Office: S. No.1A, F-1, Irani Market Compound, Yerwada, Pune - 411006. Corporate Office: 8th Floor, Technocity Building, Lot No X-5/3, Mahape, MIDC, Navi Mumbai - 400 710 • CIN: L74200MH1981PLC024279

## EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEP 2025.

(Rs. in lakhs) Consolidated

J	Farticulais		-	onsonuateu		
N		C	Quarter ende	d	Half Year Ended	Financial Year Ended
		30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	31.03.2025
		UnaudIted	UnaudIted	UnaudIted	UnaudIted	Audited
1	Total Income from Operations (including other income)	105.77	104.25	107.96	210.02	412.98
2	Net Profit / (Loss) for the period before tax	55.41	53.77	46.56	109.18	188.03
3	Net Profit / (Loss) for the period after tax	39.08	44.43	30.30	83.51	134.71
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	38.41	43.78	30.71	82.19	132.64
5	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA	NA	NA
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised * ) (before extraordinary items)	0.19 *	0.21 *	0.14 *	0.40 *	0.64
The	e Financial details on Standalone basis are a	s under				
S	Particulars		9	Standalone		

Particulars Quarter ended Financial Year Ended Year Ended 30.09.2025 30.06.2025 30.09.2024 30.09.2025 31.03.2025 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Total Income from Operations 407.18 104.32 102.81 106.51 207.13 (including other income) 2 Profit before tax 54.08 52.45 106.53 3 Profit after tax 38.08 43.45 81.53

Sep. 2025 under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Results alongwith with the Limited Review Report are available on the website of the Stock Exchange (i.e www.bseindia.com) and are also posted on Company's website (i.e. https://www.pcstech.com/quarterly-financialresults.htm) and can also be accessed by scanning the QR code printed below.

The above is an extract of the detailed financial results filed with the Stock Exchange for the Quarter and half year ended

The above unaudited financial results upon recommendation of Audit Committee, were approved by the Board of Directors

in their meeting held on 11th November 2025. The Statutory Auditors of the Company have carried out the Limited Review.

Figures of the previous periods have been regrouped/ rearranged wherever necessary to make them comparable with

For PCS Technology Limited A. K. Patni

(Vice Chairman) DIN:00014194